



**ORIENTAL RAIL
INFRASTRUCTURE LIMITED**
(Formerly known as Oriental Veneer Products Limited)

July 26, 2024

To,
BSE Limited,
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Bldg, P.J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code No.: 531859

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”)

In compliance with provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith copies of newspaper advertisement published on July 26, 2024 in ‘**Business Standard**’ (in English) & ‘**Navakal**’ (in Marathi) newspapers intimating details regarding Notice to Shareholders for Transfer of Equity Shares to Investor Education And Protection Fund (IEPF).


You are requested to take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,
For **Oriental Rail Infrastructure Limited**

Hardik Chandra
Company Secretary

Encl.: as above



CIN: L35100MH1991PLC060686

Registered Office: Survey No. 49, Village Aghai, Taluka Shahpur, Dist. Thane – 421 601, Maharashtra, India
Corporate Office: 16, Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai – 400 010, Maharashtra, India

Tel: +91 22 6138 9400 Email: compliance@orientalrail.co.in Website: www.orientalrail.com

PSPCL Punjab State Power Corporation Limited
(Regd. Office PSEB Head Office, The Mall Patiala
Corporate Identification Number (CIN): U40109PB2010SGC033813
Website: www.pspcl.in (Phone No. 01881-275289) E-mail: se-hq-ggsstp-ropar@pspcpl.in

E-Tender (Short Term) Enq. No. 533/P-2/EMPW-12685 Dated: 20.06.2024

Dy.Chief Engineer/ Headquarter (Purchase Cell-2) GGSSTP, Roopnagar invites E-Tender ID No. 2024_POWER_124157_1 for Assistance in Routine, Preventive, Breakdown & Shutdown maintenance work of motorized & pneumatic operated valves and Gear box along with associated Electrical/Pneumatic Actuators of 4x210 MW GGSSTP Units, Roopnagar. For detailed NIT & Tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 22.07.2024 onwards.

Note:- Corrigendum and addendum, if any, will be published online at https://eproc.punjab.gov.in.

76155/12/3171/2023/36029 **RTP 66/24**

PSPCL Punjab State Power Corporation Limited
(Regd. Office PSEB Head Office, The Mall Patiala
Corporate Identification Number (CIN): U40109PB2010SGC033813
Website: www.pspcl.in (Phone No. 01881-275289) E-mail: se-hq-ggsstp-ropar@pspcpl.in

E-Tender (Short Term) Enq. No. 757/P-2/EMP-12720 Dated: 16.07.2024

Dy.Chief Engineer/ Headquarter (Purchase Cell-2) GGSSTP, Roopnagar invites E-Tender ID No. 2024_POWER_123977_1 for procurement of winding wire to re-wind Motors at GGSSTP in house winding workshop for 2024-25.

For detailed NIT & Tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 19.07.2024 onwards.

Note:- Corrigendum and addendum, if any, will be published online at https://eproc.punjab.gov.in.

76155/12/3171/2023/36026 **RTP 66/24**

NMDC Limited
(A Government of India Enterprise)
'Khanji Bhavan', 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad-500028
(CIN) - L13100TG1958GOI001674

CONTRACTS DEPARTMENT
EXPRESSION OF INTEREST (EOI)

EOI No.: HO(Contracts)/EOI/EMP(ARCH-CONSULT)/2024/1043 Dated: 26.07.2024

NMDC Limited, A "NAVARATNA" Public Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, invites **Expression of Interest (EOI)** through **Manual Mode** from experienced and reputed firms for identifying the interested parties for "Empanelment of Firms / Companies to carryout Architectural Consultancy work for NMDC Limited."

The detailed EOI documents can be viewed and/or downloaded from **26.07.2024 to 23.08.2024** from following website links:
1. NMDC website - <https://nmdcportals.nmdc.co.in/nmdctender>
2. Central Public Procurement Portal (CPP PORTAL) <http://www.eprocure.gov.in/epublish/app>

For accessing the EOI documents from NMDC's website for the first time, on-line registration is required as 'New User' in 'Tenders' section at website link <https://www.nmdc.co.in> of NMDC. The intending parties are required to visit the NMDC's website and/or CPP Portal for corrigendum, if any, at a future date.

For further clarification, **GM (Project, Contract & Steel), NMDC Limited, Hyderabad** can be contacted through Tel No. +91-040-23533536, email: contracts@nmdc.co.in

Executive Director (Works)

50 years of opinion that shapes opinions.



50 Years of Insight

ORACLE
ORACLE FINANCIAL SERVICES SOFTWARE LIMITED
Registered Office: Oracle Park, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063
Tel: + 91 22 6718 3000 Fax: + 91 22 6718 3001 CIN: L72200MH1989PLC053666
Website: <https://investor.ofss.oracle.com> E-mail: investors-ops-ofss_in_grp@oracle.com

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTH PERIOD ENDED JUNE 30, 2024
(₹ in million, except per share data)

Particulars	Three month period ended June 30, 2024	Year ended March 31, 2024	Three month period ended June 30, 2023
Total Income from Operations	17,414	63,730	14,624
Net Profit for the period before tax	8,729	30,223	7,068
Net Profit for the period	6,167	22,194	5,010
Total Comprehensive Income for the period after tax	6,224	22,302	4,914
Equity Share Capital	434	433	433
Reserves excluding revaluation reserve	78,155	78,155	74,157
Earnings per equity share (face value ₹ 5 each, fully paid)			
(a) Basic (in ₹)	71.13	256.39	57.94
(b) Diluted (in ₹)	70.69	254.76	57.67

Notes to financial results:

- The above unaudited consolidated financial results for the three month period ended June 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on July 24, 2024. The statutory auditors have expressed an unmodified review conclusion on these results.
- Unaudited standalone results for the three month period ended June 30, 2024**
(₹ in million)

Particulars	Three month period ended June 30, 2024	Year ended March 31, 2024	Three month period ended June 30, 2023
Total Income from Operations	12,954	47,845	11,170
Net profit before tax for the period	7,212	26,361	6,137
Net profit for the period	5,360	20,279	4,550

- The information provided above is the extract of the detailed format of the Financial Results of the Company for the three month period ended June 30, 2024, filed with the stock exchanges under the regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the three month period ended June 30, 2024 are available on the stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website at <https://investor.ofss.oracle.com>.

For and on behalf of the Board of Directors
Oracle Financial Services Software Limited
Makarand Padalkar
Managing Director & Chief Executive Officer
DIN: 02115514

Mumbai, India
July 24, 2024

PINC
PIONEER INVEST CORP LIMITED
CIN: L65990MH1984PLC031909
Regd. Office: 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai - 400 021.
Tel. no.: +91-22-6618 6633 / Fax:+91-22-2204 9195 / Website: www.pinc.co.in
Email id: investor.relations@pinc.co.in

NOTICE OF THE 39th ANNUAL GENERAL MEETING "AGM" TO BE HELD VIA VIDEO CONFERENCE

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the members of the Pioneer Investcorp Limited ("the Company") will be held on Thursday, 22nd August, 2024, at 04.00 pm IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with General Circular 09/2023 dated 25th September 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") and all other applicable laws, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

The Notice of AGM and the Annual Report for the financial year 2023-24, inter-alia, containing Board's Report, Auditors Report and Audited Financial Statements will be sent only through electronic mode to all those members who have registered their email address with the Company / Depository Participant(s) in accordance with the aforesaid Circulars. Members may note that the Notice of AGM and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.pinc.co.in and at BSE Limited at www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM, Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of AGM. Also, the Company is providing the facility for voting through e-voting system during the AGM. Detailed procedure of remote e-voting / e-voting will be provided in the Notice of AGM.

In case you have not registered your email id for obtaining Notice, Annual Report etc. please follow below process:

Physical Holding	Please note that as per SEBI circular dated 03-11-2011, registration of KYC, Nomination is made mandatory. The company had also sent the communication in this regard. You are requested to kindly submit ISR-1, ISR-2 (in case you have changed your signature, SF-13 for registration of Nomination or ISR-3 in case you do not want to register nomination) Requisite forms are available on Company's website www.pinc.co.in or Registrar's website http://www.satellitecorp.com/Write%20up%20on%20KYC.pdf
Demat Holding	Register / update the details in your Demat Account, as per the process advised by the Depository Participant (DP).

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated 16th March 2023, SEBI has mandated all listed companies to record PAN, Nomination, Contact details, Bank A/c details and Specimen signature for their corresponding folio numbers of holders of physical securities. The folios wherein any one of the cited documents/details is not available on or after 01st October, 2023, such folios shall be frozen by the RTA.

The Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the notice of the AGM has been sent electronically by the Company, and holds shares as of cut-off date i.e. Wednesday, 14th August 2024, may obtain the User ID and password by following the instructions as mentioned in the Notice of the AGM. However, if a member is already registered with CDSL for Remote e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting vote. The Notice of the 39th AGM will be sent to the members on their registered email addresses in due course.

For Pioneer Investcorp Limited
Riddhi Sidhpura
Company secretary

Place: Mumbai
Date: 26th July 2024

KERALA WATER AUTHORITY
e-Tender Notice

Tender No: 28.29/2024-25/SE/PHCAM/PA
(28) J.M.- Parakkadavu- Laying of Clear Water Pumping Main from Chowara WTP to Parakkadavu OHSR and Construction of Parakkadavu OHSR (29) UWSS to Kothamangalam- Replacement of AC Pipe Lines at Ambalapparamba- Vallyapara- Parattottam road and Replacement of old aged Pumping Line.

E.M.D: Rs. 1,00,000/-, Rs. 50,000/-
Tender fee: Rs. 8,270/- and Rs. 5,515/-
Last Date for submitting Tender: 08.08.2024 04:00 pm
Phone: 0485 2835637 Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in
Superintending Engineer
PH Circle, Muvattupuzha

KWA-JB-GL-6-279-2024-25

ORIENTAL RAIL INFRASTRUCTURE LIMITED
(Formerly known as Oriental Veneer Products Limited)
CIN: L35100MH1991PLC060686
Regd. Office: Survey No. 49, Village Aghal, Via Kalyan Railway Station, Thane - 421 301, Maharashtra, India
Corp. Office: 16, Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai - 400 010, Maharashtra, India.
Tel No.: 022-61389400 Fax No.: 022-61389401
Website: www.orientalrail.com E-mail: compliance@orientalrail.com

NOTICE TO SHAREHOLDERS FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as modified/amended from time to time. The Company is required to transfer the Equity Shares in respect of which dividend has not been claimed for seven or more consecutive years, in favour of IEPF Authority.

In case of Oriental Rail Infrastructure Limited, the due date for transfer of such shares, in respect of which dividend has remained unclaimed and unpaid for seven or more consecutive years is **October 27, 2024**. Pursuant to the said Rules, the Company is sending individual communication to the shareholders whose shares have become due for transfer to IEPF. The Company has also uploaded the details of such shareholders on its website viz. <https://www.orientalrail.com/index.php>.

Notice is hereby given to shareholders to claim/cash the unpaid/unclaimed dividend relating to the financial year 2016-17 and onwards latest by **October 07, 2024** so that the shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if dividend remains unclaimed/unpaid as on the due date, the Company will initiate the process for transfer of such shares of such shareholders to the IEPF Authority.

On transfer of the Dividend and the shares to IEPF, the shareholders may claim the same by making an application to the IEPF authority in Form IEPF-5 as per the Rules. The said Form is available on the website of Ministry of Corporate Affairs ("MCA").

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent on the below mentioned address:

Adroit Corporate Services Private Limited,
18-20, Jafferbhoy Ind. Estate, 1st Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai - 400059, India.
E-mail: info@adroitcorporate.com
T: +91-22-28594060
Website: www.adroitcorporate.com

For Oriental Rail Infrastructure Limited
Hardik Chandra
Company Secretary

Place: Mumbai
Date: July 25, 2024

THE RAMCO CEMENTS LIMITED
Regd. Office: "Ramamandiram", Rajapalayam - 626 117.
Corporate Office: 98-A, Dr.Radhakrishnan Salai, Chennai 600 004.
CIN : L26941TN1957PLC003566; E-mail : kns@ramcocements.co.in

EXTRACT OF CONSOLIDATED UN-AUDITED STATEMENT OF PROFIT AND LOSS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2024
Rs. in Crores

S. No.	Particulars	Quarter Ended			
		Un-Audited		Audited	
		30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024
1	Total Income	2,101.65	2,691.84	2,253.95	9,415.27
2	Net Profit for the period before Tax	47.54	174.77	107.65	541.66
3	Net Profit for the period after Tax attributable to - Equity shareholders of the Parent - Non-Controlling Interest	37.16 (0.59)	129.04 (0.48)	74.41 (0.05)	359.95 (3.46)
	Total	36.57	128.56	74.36	356.49
4	Total Comprehensive Income for the period after tax attributable - Equity shareholders of the Parent - Non-Controlling Interest	37.19 (0.59)	121.33 (0.49)	75.79 (0.05)	424.15 (3.41)
	Total	36.60	120.84	75.74	420.74
5	Paid up Equity Share Capital	23.63	23.63	23.63	23.63
6	Other Equity				7,214.27
7	Securities Premium Account				50.59
8	Net worth				7,241.49
9	Paid up Debt Capital				4,487.42
10	Capital Redemption Reserve				1.63
11	Debt Redemption Reserve				-
12	Debt-Equity Ratio (in multiples)				0.68
13	Debt Service Coverage Ratio (in multiples)				1.86
14	Interest Service Coverage Ratio (in multiples)				1.94
15	Earnings Per share of Re.1/- each (Rs.p) (Not Annualized)				
	Basic:	1.63	5.65	3.26	15.77
	Diluted:	1.63	5.65	3.26	15.77

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarter Ended Un-Audited Statement of Profit and Loss that has been filed with Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Ended Un-Audited Statement of Profit and Loss are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com, the National Stock Exchange website www.nseindia.com and on the Company's website www.ramcocements.in
- For the other line items referred in regulation 52(4), 54(2) & (3) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the stock exchanges and can be accessed on the websites of the stock exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and that of the Company's website www.ramcocements.in
- The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The said financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meetings held on 25-07-2024. The Statutory Auditors have carried out limited review of the above results and expressed an unmodified audit opinion.
- Key Standalone financial information
Rs. in Crores

Particulars	Quarter Ended			
	Un-Audited 30-06-2024	Audited 31-03-2024	Un-Audited 30-06-2023	Audited 31-03-2024
Total Income	2,096.87	2,687.30	2,248.98	9,392.17
Net Profit before tax	48.16	162.27	108.07	543.47
Net Profit after tax	35.50	121.39	78.91	394.98

- The figures for the quarter ended 31-03-2024 are the balancing figures between audited results in respect of full financial year and published year to date upto the third quarter of the relevant financial year.
- The previous period figures have been re-grouped/re-stated wherever necessary

For THE RAMCO CEMENTS LIMITED
M.F. FAROOQUI
CHAIRMAN

Chennai
25-07-2024

Ramkrishna Forgings Limited
CIN No: L74210WB1981PLC034281
23, Circus Avenue, Kolkata - 700017
Email: secretarial@ramkrishnaforgings.com
Phone: 033-4082 0900/7122 0900, Fax:033-4082 0998/7122 0998
Website: www.ramkrishnaforgings.com

NOTICE OF THE 42nd ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING ("VC")/ OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ("AGM") of the Members of Ramkrishna Forgings Limited ("the Company") is scheduled to be held on Saturday, 31 August, 2024 at 11.45 A.M. (I.S.T) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business, as set out in the AGM notice dated Wednesday, 24 July, 2024.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular No. 09/2023 dated 25 September, 2023 read with General Circular No. 10/2022 dated 28 December, 2022, General Circular No. 3/2022 dated 5 May 2022, General Circular No. 02/2021 dated 13 January 2021, General Circular No. 20/2020 dated 5 May, 2020, General Circular No. 14/2020 dated 8 April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13 April, 2020 and the Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated 7 October, 2023 (collectively referred to as "the Circulars") has permitted the holding of the AGM through VC/OAVM facility, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with these MCA and SEBI Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI LODR Regulations"), the 42nd AGM of the Company will be held through VC/OAVM and the Members can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM through electronic mode.

Attend AGM through VC/OAVM:
Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. Member will be provided with the facility to attend the AGM through VC/OAVM through the E-Voting platform of KFin Technologies Limited (Formerly known as KFin Technologies Private Limited). Members may access the same at <https://meetings.kfintech.com> under shareholders/members login where the EVEN of the Company will be displayed. Further details and instructions to attend, vote and view the proceedings of the AGM will be provided in the AGM Notice. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Electronic Dissemination of Notice and Annual Report:

- The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 will be sent only by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the company/depositories in compliance with MCA and SEBI Circulars.
- Members holding shares in dematerialized mode, are requested to register their email ids and mobile numbers with their relevant Depositories through their Depository Participants.
- Members holding shares in physical mode who have not registered/updated their e-mail addresses with the Company are requested to comply with the ISR 1 process at <https://iris.kfintech.com/client-services/isc/default.aspx>.
- The notice of AGM and the Annual Report will also be available on Company's website at www.ramkrishnaforgings.com, website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at and on the website of the Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited at <https://www.kfintech.com>

Manner of Casting vote at the AGM
The members will have an opportunity to cast their votes electronically on the business as set out in the AGM Notice dated Wednesday, 24 July, 2024, through remote e-voting/e-voting at the AGM. If your email id is already registered with the Company/Depositories, login details for e-voting will be sent on your registered email-id. In case you have not registered your email-id with the company/depositories, the detailed procedure of voting by members holding shares in dematerialized form, physical mode and members who have not registered their email id will be provided in the AGM notice.

The notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company in compliance with the applicable MCA and SEBI Circulars.

For Ramkrishna Forgings Limited
Sd/-
Rajesh Mundhra
Company Secretary & Compliance Officer
ACS 12991

Place: Kolkata
Date: 25 July, 2024

DAR CREDIT & CAPITAL LTD.
CIN : U65999WB1994PLC064438 | Phone : 033 40646495
Regd. Office : Business Tower, 206, A/C Bose Road, 6th Floor, Unit No. 6B
Kolkata - 700017; Email : co.secretary@darcredit.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30TH JUNE 2024
(Regulation 52 (B), read with Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations) (Amount in INR)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.06.2024	Corresponding Qtr. for the Previous Year Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2024
1	Total Income from Operations	10,21,36,017	8,89,64,045	32,86,09,915
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items#)	2,04,86,293	2,08,73,328	4,88,24,552
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	2,04,86,293	2,08,73,328	4,88,24,552
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	1,62,70,659	1,56,52,383	3,68,97,937
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,62,70,659	1,56,52,383	3,68,97,937
6	Paid up Equity Share Capital	10,00,00,000	10,00,00,000	10,00,00,000
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	58,09,24,705	55,28,19,222	56,97,08,808
8	Securities Premium Account	30,80,00,000	30,80,00,000	30,80,00,000
9	Net worth	68,09,24,705	55,28,19,222	66,97,08,808
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	1,60,59,39,104	1,20,06,65,958	1,66,97,49,396
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	2.36	1.89	2.49
13	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic :	1.63	1.57	3.69
	2. Diluted :	1.63	1.57	3.69
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debt Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	1.46	0.13	1.09
17	Interest Service Coverage Ratio	1.41	1.57	1.30

Note: The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity.

Scrip Code : 960472 and 960473
Subject : Disclosures as per Regulation 52(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Regulations)

We, Dar Credit & Capital Ltd., disclose the following line items along with the Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024:

- Credit rating: **BBB-**
- Debt-Equity ratio: **2.36**
- Previous due date for the payment of interest of non-convertible debt securities and whether the same has been paid or not:

Previous due dates	Whether paid or not
10th November, 2023	Paid
10th February, 2024	Paid
10th May, 2024	Paid

- Next due date for the payment of interest of non-convertible Debt Securities : **Due on 10th August, 2024.**
- Debt redemption reserve : **Not Applicable**
- Net worth : **₹ 68.09 Crores**
- Net Profit After Tax : **₹ 1.63 Crores**
- Earning per Share : **1.63**
- Long term Debt to working Capital : **1.45**
- Bad Debts to Account receivable Ratio : **0.48**
- Current Ratio : **1.39**
- Current Liability Ratio : **0.45**
- Total Debts to total Assets : **69%**
- Debtors' turnover : **Not Applicable**
- Inventory turnover : **Not Applicable**
- Operating margin (%) : **3.94%**
- Net profit margin (%) : **0.90%**
- Debt Service Coverage Ratio : **1.46**
- Interest Service Coverage Ratio : **1.41**

For Dar Credit & Capital Ltd.
Sd/-
Ramesh Kumar Vijay
Chairman
DIN : 00658473

Place: Kolkata
Date : 26/07/2024

